

दूर रहा, दूर रहा !

पोवाडा

: ३१ :

चौक १ ला

दूर रहा, दूर रहा, दारूपासुन दूर रहा । दारूपायी नष्ट जाहले
केक जगीं या जरा पहा ॥ दारू ढाकिण दुष्ट अवदसा शिरली ज्याच्या
घरांत । कुटुंब त्याचं नष्ट जाहलं । बोल धरा हे चित्तांत ॥ चाल ॥ माझा
होता छान संसार । छबकडी मोठी सुंदर ॥ जी ॥ माझी बायको
सद्गुणी थोर । कुदुंबाचा मोठा आधार ॥ जी ॥ चाल ॥ कुणि गरजू
आला जर घरी । खट्टू अंतरी । होउनी गेला । कधिं नाहीं ॥ दीन-
दुवळा अपंग जनीं । खिन्न होउनी घरांतुन गेला । कधिं नाहीं ॥ चाल ॥
खाऊन पिऊन सुखी मी होतों होतं नंदनवन । लोक गांवांतिल
वाखाणत मज धन्य धन्य जीवन ॥ १ ॥

● ●

चौक २ रा

सुख आमचं हें बघवेना पण जीवनरामाला । सुखांत माती
काळविण्याचा बेत ल्यानं केला ॥ बोलत बोलत एका दुकानांत घेऊन
मज गेला । पेय पेल्यांतुन प्यायला दिलं मज आनंदित झाला ॥ दारू
होती, प्यायल्यावरती धुंदी मज आली । जरा वेळानं धुंदी उतरली फिरलों
मावारीं ॥ चटक लागली रोज चाललों दारू पिण्याला । घरीं कुणाला
ठाऊक नाहीं, नाश जवळ आला ॥ जी ॥ चाल ॥ पैसा मी सगळा
उभळला । चार पोरं कारबारिण लागली देशोधडीला ॥ जी ॥ पोटभर

ना अन्न खाण्याला । कर्जाचा बोजा मी केला । सावकार येऊन बसला दाराला । घरदार गहण सारं पडलं-आकांत झाला ॥ जी ॥ चाल ॥ शेती गेली, वाढी गेली, झाली दुर्दशा सर्वांची । व्यसन दारुचं तरी सुटेना, उलटी फेरी दैवाची ॥ २ ॥

● ●

चौक ३ रा

एके दिवशीं दारु पिऊन चालले घराला ॥ जी ॥ रस्त्यांत चिखल होता झाला । झोक गेला पडलें चिखलांत शुद्ध ना मला । ॥ जी ॥ नाकातोङांतलं चिखल गेला ! । दारुनं जनावरासारखं केलं हो मला ॥ जी ॥ माझी बायको आली त्या जागेला । तिनं उच्छुन नेलं घरीं मला ॥ कारबारिण बोलली मग मला । “कारबारी, किती सांगूं तुमासनी या वेळा । हा सोडा दारुचा चाळा । संसाराचा सत्यानास झाला । सोन्यासारखीं पेरं वणवणती रस्त्यारस्त्याला ॥ जी ॥ घरीं धान्याचा एक कण नाहीं राहिला । नाहीं कपडा घड अंगाला । किती सांगूं तुमासनी सोडा सोडा दारुला ” ॥ चाल ॥ कारबारणीचं बोलणं ऐकून लाठ हाणली एक कमरेला । मूल कमरेचं ताढून उडालं कोसळली वाई धरणीला ॥ जी ॥ कनवटीचे चार पैसे घेतले हिस्कून दारु पिण्याला । पुन्हा चालले रस्त्यावरती विचार मुळिना मी केला ॥ जी ॥ दारु प्यालों धुंदी चढली रस्त्यांत पडलें चिखलांत । नशीब माझं साधू दिसला जवळच माझ्या पुढ्यांत ॥ ३ ॥

● ●

चौक ४ था

भगवी वळं जटा डोक्यावर रुद्राक्षांची माळ गळा । हातीं कमऱ्याला पायां खडावा, भस्म चर्चिलं अंगाला ॥ जी ॥ चाल ॥ रस्त्यांत पडलें पाहून । त्यानं नेलं मला उच्छुन ॥ जी ॥ दूर दूर गेला घेऊन ।

दूर रहा, दूर रहा !

झोपडींत ठेवलं नेऊन ॥ जी ॥ चाल ॥ दारुचा अम्मल उतरला । पाहूं लागलों चारी बाजूला । तों समोरच साधू दिसला । त्यानें चेहरा हासरा जरा केला । अन् लागला साधु बोलायला । “काय, किसनभाऊ, रस्त्याला चिखल कसा लागला ? । जो मनुष्य दारु लागला प्यायला । तो सात जन्म रौरव नरकांत पडला । सदगती मिळ्णार नाहीं त्याला । माझ्या श्रीहरीची शपथ तुम्हाला । जर यापुढं शिवाल दारुला । तर पाप जन्माजन्माला ” ॥ चाल ॥ उपदेशाचे शब्द दिव्य हे शिरले माझ्या हृदयांत । “दारु सोडली ” बोलून आलों, घराकडं आनंदांत ॥ जी ॥ बोललों बायकोला कारबारणी ग, मी सोडली दारु आजपासून । तुझ्या पायाची शपथ वाई । आतां चांगला वागेन ॥ ऐका बंधुनो, ऐका, ऐका, कधीं दारुला शिवूं नका । पांडुरंगाचे बोल असे हे विसरुं नका, कधिं विसरुं नका ॥ जी ॥ ४ ॥

रचना-२२-१-१९६२.

